

SPEEDAGE COMMERCIALS LIMITED
CIN - L51900MH1984PLC034503
Regd. Office: Bhansali House, A-5, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053
Phone : (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796
E-mail: speedagecommercial@gmail.com • Website: www.speedagecommercial.net

NOTICE
Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 12th August, 2020 at Mumbai to, inter alia, consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020.
Further, the trading window for dealing in the Company's Equity shares by the designated persons and/or their immediate relatives has already been closed w.e.f. Wednesday, 1st July, 2020 and that the same shall remain closed till 14th August, 2020.
The said notice is also available on the Company's website at www.speedagecommercial.net and on the website of BSE Limited at www.bseindia.com.

For Speedage Commercial Limited Sd/-
Meenakshi J. Bhansali
Director
(DIN-0693671)

Place: Mumbai
Date : 5th August, 2020

Syncom Formulations (I) Ltd.
CIN: L24239MH1989PLC047759
Regd. Off: T. Neri Industrial Estate, Off Malabar Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093
E-mail: syncomformulations@rediffmail.com

NOTICE
NOTICE pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015 is hereby given that the Meeting of the Board of directors of the Company is scheduled to be held on Friday, the 14th day of August, 2020 at 4:00 PM. at the Corporate Office of the Company at 207, Saket Nagar, Indore 452001 (M.P.) to consider & approve the Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended on 30th June, 2020 and to recommend dividend for the financial year 2019-20, if any, along with other routine business.
For further details, please refer the web link: <http://www.sflil.in> & [https://www.bseindia.com/stock-share-price/syncom-formulations-\(india\)-hd/syncomformulations-\(india\)-hd/](https://www.bseindia.com/stock-share-price/syncom-formulations-(india)-hd/syncomformulations-(india)-hd/)

FOR SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED Sd/-
CS Shubha S. Dabney
Company Secretary & Compliance Officer
Place: Indore
Date : 05/08/2020

Lost and Found
Mr. Deepak Ramji Singh Would Like to Inform The General Public That I Have Misplaced Original Allotment Letter Issued By Asmita Jyoti Co-Op. Housing Society Ltd. To Shri Yashwant B Lokhande Bearing Membership No. 232 for Flat No. 32, Building No. B-1, 3rd Floor, Asmita Jyoti Co-Op. Housing Society Ltd., Charkop, Narva, Marine Road, Malad (West), Mumbai - 400095.
Any person Who Has the Possession of the said Allotment Letter or Any Other Pending Claims On The Above Said Property Are Hereby Requested to Contact On The Below Mentioned Details, Within 15 Days From The Date of Publication of This Notice, Else No Claims Will Be Entertained Thereafter.
Contact:
Mr. Deepak Ramji Singh +91 9820476605
Mr. Vikram Praveen Bhatt +91 9820476605

METROPOLIS HEALTHCARE LIMITED
CIN: L73100MH2000PLC192798
Registered office: 250 D, Udyog Bhawan, Worli, Mumbai - 400 030, Maharashtra, India. Contact: 022-62582810, Email: investor.relations@metropolisindia.com • Website: www.metropolisindia.com

NOTICE OF BOARD MEETING
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, August 11, 2020, through Video Conferencing inter alia, to consider and approve the Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020.
This information is also available on the website of the Company viz. www.metropolisindia.com and the websites of the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For Metropolis Healthcare Limited Sd/-
Poonam Tanwani
Company Secretary and Compliance Officer
Place : Mumbai
Date : August 5, 2020

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public at large that my client intends to purchase from Mr. Deepak Chhadha and Mrs. Swati Chhadha, the premises more particularly described in the Schedule hereunder written ("said Premises").
Any person(s)/entity/entities including inter alia any individual, hindu undivided family, company, bank(s), financial institution(s), non-banking financial institution(s), limited liability partnership, a firm, an association of persons, trust or body of individuals, whether incorporated or not, lenders and/or creditors having any claim, demand, right, title, share, interest or charge of any nature in respect of the said Premises or any part or portion thereof whether by way of inheritance, bequest, maintenance, succession share, sale, transfer, assignment, exchange, mortgage, encumbrance, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, allotment, license, covenant, trust, lien, charge, encumbrance, gift, trust, possession, occupation, pledge, guarantee, easement, loans, advances, agreement, contract, memorandum of understanding, family arrangement/settlement, in-pendens, injunction or any attachment, or under any decree, order or award of any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, right of prescription or pre-emption or reservation or any liability or commitment or demand of any nature whatsoever or otherwise howsoever are hereby required to inform the same in writing to the undersigned having his office at Shop No. 17, Jai Punit Nagar Co-operative Housing Society Ltd., Opp. Indian Oil Petrol Pump, Near Poisar Bus Depot, S. V. Road, Borivali (West), Mumbai 400092 within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice of his/her/their claim, if any, with all supporting original documents evidencing the same, failing which such claim and the claim, if any, of such person or persons shall be considered to have been waived, released, relinquished and/or abandoned.

THE SCHEDULE
(Description of the "said Premises")
Flat bearing No. 1102, admeasuring 1385.33 sq. ft. carpet area on the 11th Floor of the "D" Wing of building known as "Rustomjee Paramount" ("said Building"), standing on all that piece and parcel of land bearing C.T.S. No. G/626 (part) and G/164 A (part) of Village Bandra, 18th Road, Khar West, Mumbai 400052, Taluka Andheri, Mumbai Suburban District, together with two car parking space bearing No. B2- 65/66 in the basement No. 2 of the said Building.
Dated this 6th day of August 2020

Sd/-
Mr. JANU V. GULATI,
Advocate and Solicitor
Mb: (+91) 9619435557
Email Id: janugulati@gmail.com

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

e-TENDER NOTICE
The commissioner of MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI invites online tender from manufacturer / authorized dealer / distributor / supplier / service provider for the following work/supply on item rate basis in three packet system for detailed below :

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
e-TENDER NOTICE

DEPARTMENT	Assistant Commissioner P/North Ward	
SECTION	Assistant Engineer (Maint.) P/North Ward	
Sr. No.	Bid No.	Subject
1	7100180031	Providing and installing mandap at Rajee Shivaji Complex Malad W
2	7100180032	Providing and operating Boats at MHADA plot Gaikwad Nagar Malad W
3	7100180050	Providing and installing Mandap at football ground opp D Mart Malad W
e-TENDER SALE START DATE & TIME		06/08/2020 from 11.00 am
e-TENDER SALE LAST DATE & TIME		13/08/2020 upto 11.00 am
SUBMISSION OF e-TENDER DATE & TIME		13/08/2020 upto 2.00 pm
PACKET 'A' OPENING DATE & TIME		13/08/2020 at 5.00 pm
PACKET 'B' OPENING DATE & TIME		14/08/2020 at 12.00 pm
PACKET 'C' OPENING DATE & TIME		14/08/2020 at 03.00 PM
WEBSITE		http://portal.mcgm.gov.in
CONTACT PERSON		A.E. (Maint) P/North Ward
A) NAME		Mr. Pankaj Kumar Jadhav
B) TELEPHONE NO. OF THE OFFICE		(022) 288232665
C) MOBILE NO.		
D) E-MAIL ADDRESS		

The tender document can be downloaded from the MCGM website <http://portal.mcgm.gov.in> under the "Tenders" section.

Sd/-
PRO/478/ADV/2020-21 Assistant Commissioner P/N Ward

MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m. FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & shelters

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that We (1) MR. AVINASH VITTHALRAO RATHOD and (2) MISS. NIKITA NARAYAN CHAVAN (Maiden Name) alias MRS. NIKITA AVINASH RATHOD (Married Name) vide registered Agreement agreed to purchase from Owner Mr. Kailash N. Santani, through his Constituted Attorney Mr. Narain Bhawandas Santani, a residential premises bearing Flat No. A-1204 admeasuring about 626 sq.ft Carpet Area in building known as "CHIEDA HEIGHTS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" Building No. 12, C.T.S NO 228A of Village Bhandup West, Situated at L.B.S.Marg, Bhandup (West), Mumbai 400078. Alongwith Car Parking No-93, hereinafter referred to as "the said Flat", together with assignment of membership rights covered under Share Certificate No.047, consisting of 10 fully paid up shares bearing distinctive numbers 461 to 470 (both inclusive), free from all encumbrances.. Any persons having any right or claim upon the said Flat along with the said shares by way of sale, mortgage, lease, gift, Decree, possession, inheritance, Court Decree or otherwise are required to intimate the same in writing along with supporting documentary evidence to us at Flat No. C/501, 5th Floor, Rishikesh CHS LTD., Shubh Shagun Complex, Plot No.29/30/31, Sector - 34, Kamathe, Navi Mumbai, Thane 410218, within Seven (7) days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived or abandoned and title of the said Flat along with the said shares shall be presumed as clear and marketable and further deal for sale of the said Flat together with transfer of said shares by the said Owner in our favour shall be completed without any further reference to such claims.

Place : Mumbai
Date: 06 / 8 / 2020

Sd/-
(1) MR. AVINASH VITTHALRAO RATHOD
(2) MISS. NIKITA NARAYAN CHAVAN
alias MRS. NIKITA AVINASH RATHOD
(Maiden Name)
(Married Name)

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that our client has instructed us to investigate the right, title and interest of (i) Mrs. Shamim Bano Rathi, an adult Indian inhabitant residing at Plot No.22, Greater Bombay CHS, Samarth Ramdas Marg, JVPD Scheme, Mumbai - 400049 and (ii) Dr. Simran Kundan, an adult Indian inhabitant residing at Plot No.22, Greater Bombay CHS, Samarth Ramdas Marg, JVPD Scheme, Mumbai - 400049 (collectively referred to as "the Grantors"), to (i) the leasehold rights in all that piece and parcel of leasehold land admeasuring approximately 578.59 square meters bearing C.T.S. No. 14/A (part) situate, lying and being at Plot No. 22, Samarth Ramdas Marg, Juhu Vile Parle Development Scheme, Juhu, Mumbai - 400049 of Village Vile Parle, Taluka Andheri, North of Itra Nala in Greater Bombay in the Registration Sub-District of Bandra in Registration District of Bombay ("said Land"); (ii) building standing on the said Land known as Red Stone House comprising ground plus 3 (three) upper floors ("said Building"); and (iii) 5 (five) shares of the face value of Rs.100/- each bearing Distinctive No. 616 to 620 (both inclusive) comprised in duplicate share certificate dated 21st May 1965 bearing No. 240 along with further 5 (five) shares of the face value of Rs.500/- each bearing Distinctive No. 619 to 623 (both inclusive) comprised in duplicate share certificate dated 21st May 1965 bearing No. 274 along with 9 (nine) shares of the face value of Rs.500/- each bearing Distinctive No. 1540 to 1548 (both inclusive) comprised in Share Certificate dated 30th July 1956 bearing No. 270 issued by the Greater Bombay Co-operative Housing Society Limited ("said Shares"). The said Land, said Building and the said Shares are hereinafter collectively referred to as the "said Property". The said Land is more particularly described in the Schedule hereunder written. The Greater Bombay Co-operative Housing Society Limited is the lessor of the said Land.
All persons having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand in respect of the said Property or any part thereof by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement, release, relinquishment or any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of law, contracts / agreements, development rights or FSI consumption or TDR or encumbrance or otherwise howsoever of any nature whatsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to us at our office at N.M. Wadia Building, 2nd Floor, 123, Mahatma Gandhi Road, Mumbai 400001 within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, any such share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand shall be disregarded and shall be deemed to have been waived and/or abandoned.

THE SCHEDULE REFERRED HEREINABOVE
Description of the said Land
All that piece and parcel of leasehold land admeasuring approximately 578.59 square meters bearing C.T.S. No. 14/A (part) situate, lying and being at Plot No. 22, Samarth Ramdas Marg, Juhu Vile Parle Development Scheme, Juhu, Mumbai - 400049 of Village Vile Parle, Taluka Andheri and North of Itra Nala in Greater Bombay in the Registration Sub-District of Bandra in Registration District of Bombay and bounded as follows:
Towards North : Juhu Trishul Building, D-8, 1, Samarth Ramdas Marg, Gulmohar Road, MHADA Colony, Juhu, Mumbai, Maharashtra - 400049
Towards West : Samarth Ramdas Marg
Towards South : Sai Deep, Plot No.23 Greater Bombay CHS, Samarth Ramdas Marg, JVPD Scheme, Mumbai
Towards East : Neelkanth Bungalow, Plot No. 21, Greater Bombay CHS, 5th Cross Road, JVPD Scheme, Mumbai

DATED THIS 6th DAY OF AUGUST, 2020

For Wadia Ghandy & Co.
Denzil Arambhan
Partner

GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED
CIN: L12335MH1975PLC018481
Regd. Office: 102, Buildarch Wisteria, 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (West), Mumbai - 400 028. Phone: 022 24324000; Fax: 022 24362764; Email: investorredressal@garwaremarine.com; Website: www.garwaremarine.com

NOTICE
NOTICE For Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) DEMAT Account
Notice is hereby given to the Shareholders of GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED ("the Company") whose shares are liable to be transferred to IEPF pursuant to provisions of Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules").
The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspend account.
The Company has sent individual communication to those shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF account at their latest available address.
The Company has also uploaded full details of such shareholders and shares due for transfer to account of IEPF authorities on its website www.garwaremarine.com.
Accordingly concerned shareholders are requested to reply and claim all their unclaimed dividends before transferring of shares to IEPF account. It may please be noted that if no reply is received by the Company / Registrar latest by 20th August, 2020, the Company will be compelled to transfer the shares to the IEPF Suspend account without any further notice as per the procedure set out in the said Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Suspend account pursuant to the said Rules.
However, the concerned stakeholders can claim the said shares alongwith the dividend(s) from IEPF in accordance with the procedure and on submission of such documents as prescribed under the Rules. Stakeholders can also refer to the details available on www.garwaremarine.com. For further information / clarification / assistance concerned shareholders may reach out to the Registrar and Share Transfer Agent of the Company and/or the Company at below mentioned address:

Bigshare Services Private Limited
01st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East) Mumbai - 400 059
Tel: 91-22-40430200
Fax: 91-22-28475207
Email: info@bigshareonline.com

Garware Marine Industries Limited
102, Buildarch Wisteria, 1st Floor, Ram Maruti Road, Dadar (West), Mumbai - 400 028
Website: www.garwaremarine.com
Email: investorredressal@garwaremarine.com
Contact: 91-22-24324000

For GARWARE MARINE INDUSTRIES LIMITED Sd/-
Pallavi P. Shedge
Company Secretary
Place: Mumbai
Date : 05.08.2020

Bank of India
Relationship beyond banking
Dadar West Branch
Mumbai South Zone

61, Gokhale Road, (North) Near Dadar Portuguese Church Post Box No. 7037 Mumbai - 400 028
Tel No. 022- 24222676, 24362770, 23868161

E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E-auction sale notice for sale of immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank of India (secured creditor), the physical possession of which has been taken by the Authorized Officers of Bank of India will be sold on "as is where is basis" "as is what is basis" and "whatever there is basis" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/charged to Bank of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and the earnest money deposit is shown there against each secured asset.

The sale will be done by the undersigned through e-auction platform provided hereunder.

SR NO	Branch	Name of the borrowers/ Guarantor and Amount outstanding	Description of the properties	Inspection date/time of the property and contact No. for inspection	Date and time of the e-auction	Reserve price (Rs. In lakhs)	EMD of the property (Rs. In lakhs)
1	Dadar West	M/s Vignaharta Enterprises Proprietor: Mr. Tejas Gandhi Amt O/s : Rs 97.36 Lakhs + Interest+cost+legal expenses	Flat No.3, 1st Floor, Shaligram Building,, Lokmanya Tilak Road, Dahisar (W), Mumbai-400068, admeasuring 650 sq.ft Built up area in the name of Mr. Tejas Gandhi.	02.09.2020 Between 1.00 pm to 3.00 pm. Tel : 24222676, 24362770, 23868161	09.09.2020 between 11.00 AM to 2.00 PM	79.62	7.97

Terms and Conditions of the E-auction are as under:

- E-Auction is being held on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" and will be conducted "On Line".
- For downloading further details, Process Compliance and Terms & Conditions, Please visit- <https://www.bankofindia.co.in>.
- Website address of our e-Auctions Service Provider- <https://www.mscecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp>
Bidders have to complete following formalities well in Advance:
Step 1: Bidder/Purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile number and email-id
Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take 2 working days).
Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: Online/off-line transfer of fund using NEFT/Transfer, using challan generated on e-Auction Platform.
Step 4: Bidding Process and Auction Results: Interested Registered bidders can bid online on e-Auction Platform after completing Step 1, 2 and 3. Please note that Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, before e-Auction date.
Bidder may visit <https://www.ibapi.in>, where "Guidelines" for bidders are available with educational videos.
- To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.
- Date of Inspection will be on or before 02/09/2020 1.00 p.m. to 3.00 pm with prior appointment with/above mentioned respective branches on the contact numbers given against respective branches.
- Bids shall be submitted through online procedure only.
- Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.
- The Bid price to be submitted shall be above the Reserve price & bidders shall improve their further offers in multiples of Rs.50,000/- (Rupees Fifty thousand only).
- It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded.
- The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, immediately on acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/ right in respect of property/ amount.
- Neither the Authorised Officer / Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power-back-up etc. for successfully participating in the e-Auction event.
- The purchaser shall bear the applicable stamp duties/ Registration fee/ other charges, etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxes, assessment charges, etc. owing to anybody.
- The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason there for.
- The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).
- The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given.

SALE NOTICE TO BORROWERS/ GUARANTORS
The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitisation and reconstruction of financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

Sd/-
Authorized Officer
Bank of India

Date : 06.08.2020
Place: Mumbai

Kotak Mahindra Bank Limited
Kotak Mahindra Bank
Regd office: 27BCK, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051
Corporate office: Kotak Infiniti, Bldg No.21, Infiniti Park, Central AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097
www.kotak.com

AUCTION NOTICE
That the below mentioned Borrower(s) had availed gold loan facility against security of the gold ornaments/ items, as specified below. The Borrower(s) defaulted in due repayment of the installments and outstanding dues and as a result of which the Bank was constrained to issue notices calling upon the Borrower(s) to repay the outstanding amounts. However, the Borrower(s) has failed to repay/clear his outstanding dues thereby compelling the Bank to auction the gold ornaments pledged in favour of the Bank.
The open auction of the above mentioned gold ornaments would be held at :-
Date: 12-Aug-2020 Time: 11:00 AM Place: Respective Branch Premises

App/Apac	Party Name	State	Location	Sub Location	Gross Wgt
GLN1697357	Rakesh Birendra Yadav	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	AROLI	72.97
GLN1697453	Rakesh Birendra Yadav	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	AROLI	115.25
GLN1638983	Smila Dilip Pradhan	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	ALBAUG	162.28
GLN1639020	Smila Dilip Pradhan	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	ALBAUG	160.75
GLN1669158	Smila Dilip Pradhan	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	ALBAUG	54.22
GLN1508310	Smila Dilip Pradhan	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	ALBAUG	163.35
GLN1646348	Smila Dilip Pradhan	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	ALBAUG	187.14
GLN1660218	Shailesh Madhukar Telge	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	ALBAUG	51.54
GLN1205647	Amol Parshuram Mhatre	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	ALBAUG	191.42
GLN1462823	Ramesh Govind Nakhwa	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	NERUL	433.74
GLN1606573	Rajesh Vishwanath Ghag	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	NERUL	120.06
GLN1486277	Shankar Mohan Bhanushali	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	VASHI	161.83
GLN1301990	Umesh Chandok	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	VASHI	164.17
GLN1301985	Ritika Umesh Chandok	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	VASHI	158.81
GLN1724977	Ravariya Karshan Kanjibhai	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	VASHI	14.50
GLN1631842	Kantilal Vershji Manghe	MAHARASHTRA	NAVIMUMBAI	VASHI	170.70

Bidders are requested to Submit a copy of their Photo identity, signature and address proof along with their original for verification together with two recent photographs on the day of auction. The Bank reserves the right to change the venue/date/time of auction or cancel the auction / finalise the highest bid without any notice to bidders.
The cost of the auction process will be debited to the customer account. Bank reserves the right to recover the balance amount from the customer if the bid amount is insufficient to meet the payoff amount of the account.
For any further details/assistance/clarification regarding the terms and conditions of the auction, you are required to contact Mr. Affan Pankar-9769893241.

CORRIGENDUM SEAMEC LIMITED
CIN: L83032MH1986 PLC154910
Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093, India
Tel : +91-22-6694 1800
Fax : +91-22-6694 1818
Email : contact@seamec.in

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on August 13, 2020 to inter alia consider and approve Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020 stands postponed. The date of the rescheduled Board Meeting will be notified in due course within the regulatory requirements. The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For SEAMEC LIMITED Sd/-
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place: Mumbai
Date : 5th August, 2020

Bank of Baroda, Mumbai Metro West Region
Sharda Bhavan, Shree Vaikunthil Mehta Marg, Opp Mithibai College, Juhu Vile Parle, Mumbai - 400056. Tele : 022 - 26119543 Email - recovery.mmwr@bankofbaroda.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
"APPENDIX- IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)]
E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) & 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" for recovery of below mentioned account(s). The details of Borrower(s)/Guarantor(s)/Secured Asset(s)/Dues/Reserve Price/Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Sr. No.	Name & Address of Borrower/ Directors & Guarantors	Detailed description of the immovable property with/without encumbrances, if any	Total Dues	Date & Time of e-auction	(1) Reserve Price & (2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	Status of possession (Constructive / Physical)	Inspection Date & Time of Property
1	Vishal Prabhakar Mahajan and Pooja Vishal Mahajan Address - Flat No. 106, 1st Floor, Sai Harsh Apartment, Near National Royal School, Manvel Parda, Virar (East), Taluka Vasai Virar, District Paigahar-401305	Flat No.106, Admeasuring 540 Sq. feet built up area on the first floor of the building known as SAI HARSH APARTMENT, Situated Village Virar, Survey No.157, Hissa No.12, Taluka Vasai Virar, District Bounded. On the North by-Cetan Apartment B Wing On the South by-Omkar Park Building On the East by-Chawl Structure On the West by-Chawl Structure	Rs. 19,28,907.80 + Interest and costs from 23.05.19 less recover up to date	03.09.2020 13.00 HRS to 15.00 HRS	1. Rs. 19,92,600/- 2. Rs. 2,33 lakhs 3. 20,000/-	Physical Possession	01.09.2020 Mr. Rajneesh Kumar - 8879970554
2	ADJ TRADE PVT LTD D-4 SAHYOG APT SURAT Mr. Mayur D. Dave, Mr. Dilip Devendra Dave, Mrs. Nayan Dilip Dave	Residential Flat No.04, 1st Floor D-wing Sahyog Pari Co. Opp Hsg. Soc. Ltd near Trinamala Complex Behind Bhubika Bhawan School Adia, Jan Road Surat.	RS 10348953+ interest and costs from 31.07.17 less recover up to date	03.09.2020 13.00 HRS to 15.00 HRS	1. Rs. 23,21,000/- 2. Rs. 2,33 lakhs 3. 20,000/-	Physical Possession	01.09.2020 Sanjay Kumar Singh M-9820596745
3	Mr. Ashish Dutta A-201, Arhant Darshan Asha Nagar, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai 400101.	Row House Cottage on Plot No.112, Blue Breeze Complex, Mumbai-Karwar Coast Highway Opp. Palande Vilhal Mandir, Harnae Beach, Post Harnae, Taluka Dapoli, District Raichurg.	Rs. 3515319 + interest and costs from 31.03.17 less recover up to date	03.09.2020 13.00 HRS to 15.00 HRS	1. Rs. 40,03,000/- 2. Rs. 4,0		

